## BSEL ALGO LIMITED

(Formerly BSEL Infrastructure Realty Limited)

#### CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co-op, Soc. Ltd., The Commodity Exchange, Plot No. 2,3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tele fax: +91 22 2784 4401, Email: investorgrievancesbsel@gmail.com, Web: www.bsel.com



Date: 02<sup>nd</sup> September, 2025

To.

**BSE Limited** 

Listing Department,
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street; Fort

Mumbai 400 001 Script Code: 532123 ISIN: INE395A01016

Dear Sir/Madam,

#### Sub: Newspaper Advertisement - Notice of 30th Annual General Meeting, Information on Evoting

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of advertisement published in the newspapers, Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) on September 02, 2025, containing information pertaining to dispatch of Annual Report of the Company alongwith Notice of the 30<sup>th</sup> Annual General Meeting which is scheduled to be held through Video Conference / Other Audio Visual Means on Saturday, September 27, 2025 at 12:30 p.m. (IST).

This information is also being hosted on the Company's website at www.bsel.com

You are requested to take the above information on your records.

Yours Faithfully,

For BSEL Algo Limited

Khushbu Digitally signed by Khushbu Krunal Desai Date: 2025,09.02 15:41:40 +05'30'

Khushbu Desai

Company Secretary & Compliance Officer M No. A69203

Encl: a/a

Trust. Value. Velocity

### **MASTEK LIMITED** CIN: L74140GJ1982PLC005215

Registered Office: 804/805, President House, Opp. C. N. Vidyalaya. Near Ambawadi Circle, Ambawadi, Ahmedabad - 380 006, Gujarat. Tel: +91-79-4855-6432 **E mail:** investor\_grievances@mastek.com; **Website:** www.mastek.com

FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY NOTICE OF THE 43rd ANNUAL GENERAL MEETING, INFORMATION

ON REMOTE E-VOTING AND PAYMENT OF FINAL DIVIDEND

**NOTICE** is hereby given that the 43<sup>rd</sup> Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, September 23, 2025, at 5.00 P.M. (IST) through VC / OAVM, to transact the business, as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year (FY) 2024-25 on Friday, August 29, 2025 by electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company or the Registrar & Share Transfer Agent ("RTA") or National Securities Depository Limited ("NSDL")/Central Depository Services Limited ("CDSL"), collectively ("Depositories") in accordance with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), a letter providing a web-link for accessing the Annual Report is being sent to those members who have not registered

Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars

issued earlier in this regard and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-

POD-2/P/CR/2024/133 dated October 3, 2024.

The Annual Report and the Notice of 43rd AGM have also been made available on the Company's website at www.mastek.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Notice on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In accordance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), the Secretarial Standard- 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Company is pleased to provide the facility of Remote E-voting to the Members, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting votes by the Members using an electronic voting system and for participating in the 43rd AGM through VC / OAVM facility along with E-voting during the AGM will be provided by NSDL.

The remote E-voting period is as follows:

Commencement of Remote E-voting

Saturday, September 20, 2025, at 9.00 a.m. (IST)

Monday, September 22, 2025,

**End of Remote E-voting** 

at 5.00 p.m. (IST) The remote E-voting module shall be disabled on Monday, September

22, 2025 after 5.00 p.m. (IST) The cut-off date for determining the eligibility of Members for voting through Remote E-voting and voting at the 43rd AGM is Tuesday,

September 16, 2025. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 16, 2025, shall only be entitled to avail of the facility of Remote E-Voting as well as e-voting at the AGM. The manner in which (a) persons who become members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); (b) members who have forgotten the User ID and Password, can generate the User ID and Password, are mentioned in the Notice of the AGM. Members who have cast their vote through Remote E-Voting can

participate in the 43rd AGM but shall not be entitled to cast their vote again. The Members attending the AGM who have not cast their votes through remote e-voting will be able to vote through electronic voting facility by NSDL during the AGM. A person who is not a shareholder as on the cutoff date shall treat this Notice of the AGM for information purposes only.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual for Members available at the download section of <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on +91 22 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com. For any grievances relating to voting by electronic means, Members may contact NSDL at evoting@nsdl.com

The Board of Directors have appointed Mr. Prashant Mehta, (Membership No. ACS 5814) of P. Mehta & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The final dividend of Rs.16 per equity share of Rs. 5 each, as recommended by the Board of Directors of the Company for the FY 2024-25, at their meeting held on April 18, 2025, if approved by the Members at their ensuing 43rd AGM, will be paid to the eligible Members within 30 days from the date of the AGM.

Members holding shares in physical form, who have not updated bank account details, e-mail address, and mobile number with the RTA (KYC), are requested to furnish Form ISR-1, Form ISR-2 and SH-13 (available on the Company's website at <a href="www.mastek.com">www.mastek.com</a>) along with the necessary attachments mentioned in the said forms to KFin Technologies Limited, Unit: Mastek Limited at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad- 500032 Tel: +91-40-67161526, Toll Free No: 1800-4258-998 Email: einward.ris@kfintech.com

Members holding shares in dematerialised mode but who have not yet registered / updated their KYC, e-mail addresses and Bank Account details, are requested to register / update the same with their Depositories where they maintain their Demat Accounts.

#### OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/ CIR/2025/97 dated July 02, 2025, it is hereby informed that a Special Window has been opened only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned/ not attended due to deficiency in the documents/process or otherwise. The re-lodgement window shall remain open for a period of six months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026. Shareholders who have missed the earlier deadline of March 31, 2021 (the earlier cut-off date for relodgement of transfer deeds) are requested to furnish the necessary documents to the Company's RTA - KFin Technologies Limited at their above mentioned address.

During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA, as on date) shall be issued only in demat mode, once all the documents are found in order by RTA. The lodger must have demat account and provide its Client Master List ("CML"), along with the transfer documents and share certificates, while re-lodging the documents for transfer with RTA.

## INITIATION OF 100 DAYS CAMPAIGN NAMED "SAKSHAM NIVESHAK" BY INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

**AUTHORITY, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS** 

The purpose of the above campaign is to reach out to shareholders whose dividends remain unpaid/unclaimed. The shareholders are encouraged to update PAN, Nomination details, contact details (postal address, mobile number), Bank account details, Specimen signature with the Registrar & Transfer Agent or with the depositories so as to avoid transfer of unpaid/unclaimed to IEPF authority.

# Action to be taken by the Shareholders:

Date: September 1, 2025

Place: Mumbai

The shareholders are requested to submit their KYC documents mentioned below to the RTA:

Shareholders holding shares in electronic form: Self attested copy of client master list, showing your name, address, email id, demat and bank account details registered with the demat account. Payment will be made to the Bank Account registered with the demat account by way of direct credit of funds.

Shareholders holding shares in physical form: Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder.

To support the success of this campaign, kindly submit your documents by November 6, 2025.

> Sd/-Reena Raje **Company Secretary &**

> > **Compliance Officer**

For and on behalf of Mastek Limited

#### **MADHUCON PROJECTS LIMITED** (CIN: L74210TG1990PLC011114)

Regd. office: 1-7-70, Jublipura, Khammam-507003, Telangana. Corp. Office: Madhucon House, No. 1129/A, Road No. 36, Jubilee Hills, Hyderabad – 500033, Telangana, Phone: 040-23556001; Fax: 040-23556005. E-Mail: corporate@madhucon.com, Website: www.madhucon.com

### NOTICE OF 35<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 35<sup>TH</sup> Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, 26th September, 2025 at 3.00 P.M. at the Registered Office of the Company situated at 1-7-70, Madhu Complex, Jublipura, Khammam-507003 to transact the business as set out in the Notice convening the AGM. Kindly make it convenient to attend the AGM.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited (KFintech) for providing e-Voting service facility for this AGM.

In line with the aforementioned applicable provisions, the Notice of the 35th AGM and the Annual Report FY 2024-25 have been emailed to the members whose email ids are registered with the Depositories or the Company/its Registrar and Transfer Agent, as the case may be. For Shareholders who have not registered their e-mail addresses, physical intimation letters containing the web-links to the Annual Report and AGM Notice have been dispatched. The said Annual Report 2024-25 displayed on the websites of the Company i.e., www.madhucon.com, KFin at www.kfintech.com, BSE Limited www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and KFintech https:// evoting.kfintech.com

The Board of Directors of the Company has appointed Ms. Vendra Madhumita, Practicing Company Secretary, as Scrutinizer to conduct the voting in a fair and transparent manner. **Book Closure:** 

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other

applicable provisions if any, the Register of Members and the Share

Transfer Books of the Company will be closed from Saturday, 20th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both days inclusive) for the purpose of 35th AGM of the Company.

Remote e-Voting and e-Voting at the AGM: In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules,

2014, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and Regulation 44 of the SEBI (LO&DR) Regulations, 2015 the facility for remote e-voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted as per the Notice is being provided by the Company through KFintech The **cut-off date** for the purpose of determining eligibility of members for e-voting is Friday, 19th September, 2025. The detailed procedure and instructions for remote e-voting are mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall commence at 09:00 hrs. (IST) on Tuesday,

23rd September 2025 and end at 17:00 hrs. (IST) on Thursday, 25th September, 2025.

Remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be disabled by KFintech upon expiry of aforesaid period. Members, who have cast their votes by remote e-voting may also attend the AGM and the Members, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting during the AGM. Members of the Company who have purchased their shares after dispatch of the notice but before the **cut-off date (i.e. 19th September, 2025)** may contact KFintech at Tel No. 18003094001 (toll free) to obtain Login ID and Password or send a request to einward.ris@kfintech.com

In case of any query and/or grievance, in respect of e-Voting, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of https:// evoting.kfintech.com or Mr.V Raghu of Kfin Technologies Limited, Selenium, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramouda, Hyderabad-500 032 or at einward.ris@kfintech.com and evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 18003094001 for any further clarifications. For Madhucon Projects Limited

Date : 01-09-2025 (D. Malla Reddy) Place: Hyderabad

Company Secretary

#### **BSEL Algo Limited** (Formerly BSEL Infrastructure Realty Limfted)

CIN: L99999MH1995PLC094498 Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oil Seeds & Oil Exchange Premises Coop

Soc. Ltd., The Commodity Exchange, Plot No. 2,3 & 4, Sector 19 A, Vashi, Navi Mumbai - 400 705. Tel.: +91-22-27844401, E-mail: investorgrievancesbsel@gmail.com, Website: www.bsel.com

NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING. INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that 30th Annual General Meeting ('AGM' / 'Meeting') of the Members of Bsel Algo Limited ('the Company') will be held on Saturday, September 27, 2025 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility provided by MUFG Intime India Private Limited (erstwhile Linkintime India Private Limited) ('MUFG') to transact the businesses set out in the Notice convening the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ('the Act') and rules made thereunder, read with General Circular dated September 19, 2024 together with circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and pursuant to the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/ 133 dated October 03, 2024 and other circulars issued in this regard ('SEBI Circular') and applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations').

In Compliance with the above circulars, the Company has sent the Integrated Annual Report for the financial year 2024-25 along with Notice of AGM ('Annual Report') through electronic mode on September 01, 2025 to all those Members whose email addresses are registered with the Company, Depositories, Registrar & Transfer Agent ('RTA') i.e. MUFG. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of Listing Regulations, a communication containing a QR Code and weblink including the exact path for accessing the Annual Report has been sent to those Members whose email addresses were not registered. A physical copy of Annual Report will be dispatched to those Members who have forwarded a request at nvestorgrievancesbsel@gmail.com along with their credentials link Folio No. / DP ID and

The Annual Report is available on the website of the Company at www.bsel.com, on the website of the stock exchange i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and on the website of MUFG at https:// instavote.linkintime.co.in

Members can participate in the AGM only through the VC / OAVM facility, as indicated in the Notice of the AGM, without the physical presence of the Members at a common venue. Members attending the Meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act.

# Remote e-voting:

In Compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of Listing Regulations read with MCA Circulars, the Members will be provided with the facility of MUFG to cast their vote prior to the AGM remotely ('remote e-voting') on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also be providing the facility of e-voting during the Meeting. Detailed procedure for remote e-voting and voting during the Meeting is provided in the Notice of the AGM. Additionally, the Members are requested to note the following: a. The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting | Wednesday, September 24, 2025 from 09:00

End of remote e-voting Friday, September 26, 2025 upto 05:00 p.m.

b. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting during the AGM, in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on

Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM, will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote again on such resolution(s) for which the Members have already cast their vote through remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by MUFG for voting thereafter. Once the vote on a resolution(s) have been cast by the Members, they shall not be allowed to change

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice electronically and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to MUFG helpdesk by sending a request at instameet@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: 022 - 4918 6000/4918 6175, as provided by MUFG. However, if he / she is already registered with MUFG for remote

it subsequently and cast the vote again beyond the said date and time.

e-voting then he / she can use his / her existing user ID and password for casting the votes. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for the information purposes only.

#### Registration of email addresses: Members who have not registered their e-mail addresses and holding shares in physical form

Date: September 01, 2025

Place: Navi Mumbai

can opt for one-time registration of their e-mail address by visiting the link https:// web.in.mpms.mulg.com/helpdesk/Service\_Request.html. Please note that e-mail address registered through above-mentioned link is for limited purpose for sending the Annual Report. Member can also opt for permanent registration of email address with their concerned Depository Participants ('DPs') in respect of shares held in dematerialized form and with RTA in respect of shares held in physical form by writing at mt.helpdesk@in.mpms.mufg.com The results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared not later than two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website at www.bsel.com and on the website of MUFG at instameet@in.mpms.mufg.com immediately after their declaration and communication of results to Stock Exchange i.e, BSE and be made available on its website viz www.bseindia.com Shareholders facing any technical issue in login may contact INSTAMEET helpdesk by

sending a request at instameet@in.mpms.mulg.com or contact on: - Tel: 022 - 4918 6000/

For Bsel Algo Limited

Khushbu Desai

IKF FINANCE LIMITED REGISTERED OFFICE: # 40-1-144, Corporate Centre, M.G.Road, Vijayawada-520 010. Phone No.: 0866-2474644.

POSSESSION NOTICE (For immovable property) Rule 8 (1) Whereas the Undersigned being the Authorised Officer of M/s, IKF Finance Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Issued Demand Notices to the Borrower/s as detailed hereunder, calling upon the respective Borrowers to repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 days from the receipt of the same. The said Borrowers/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act r/w Rule 8 of the said Rules in the dates mentioned along with the Borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/s. IKF Finance Ltd For the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates. Details of the Borrowers, Co-borrowers and Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed thereunder and Date of Possession is given as under.

(I) Name of the Borrower/s & Co-Borrower/s: (1) M/s. Prabhu Travel Rep by its Proprietor Mr. Shreyash Pravin Prabhu, (2) Mr. Shreyash Pravin Prabhu Sío Pravin Prabhu, (3) Mr. Pravin D. Prabhu S/o D. Prabhu, (4) Mrs. Santoshi Pravin Prabhu W/o Pravin Prabhu. (Loan Account No. LXTHN03523-240285817). Possession Date: 30-08-2025 Demand Notice Date: 18-06-2025

AMOUNT DUE: Rs. 52,04,039/- (Rupees Fifty Two Lakhs Four Thousand and Thirty Nine Only) as due on 18/06/2025 with further interest and Charges thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: Property No. Flat No. 719, 7th floor B - wing building No. 3, Prabhadevi SRA Co-operative Housing Society Ltd. Constructed on land bearing CTS No. 1087, 1088 TPS - IV. Situated Kashinath Dhuruwadi Road at Mahim, Tal and Dist Mumbai Suburban - 400025 (II) Name of the Borrower/s & Co-Borrower/s: (1) M/s. Parth Enterprises Rep by its Proprietor

Mr. Prashant Ganpat Gurav, (2) Mr. Prashant Ganpat Gurav S/o Ganpat Gurav, (3) Mrs Trupti Prashant Gurav W/o Prashant Gurav, (Loan Account No. LXBOV03423-240298966). Demand Notice Date: 18-06-2025 Possession Date: 30-08-2025 AMOUNT DUE: Rs. 41,72,048/- (Rupees Forty One Lakhs Seventy Two Thousand and Forty

Eight Only) as due on 18/06/2025 with further interest and charges thereon. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES: 1) All that piece and parcel of Shop No. 1 on ground floor, Adm. 16 sq. mtrs. in the building known as Shree Renuka Silver CHSL, situated

on Plot No. 253-B situated at Sector 17 at village ULWE, Tal-Panvel, Dist - Raigad 410206 within the limits of Panvel Municipal Corporation. 2) All that piece and parcel of Shop No. 2, on Ground floor, Adm. 14 sq. mtrs. in the building known as Shree Renuka Silver CHSL, situated on Plot No. 253-B situated at Sector 17 at village ULWE,

Tal-Panvel, Dist - Raigad 410206 within the limits of Panvel Municipal Corporation. Date: 30.08.2025 Sd/- Authorised Officer

**IKF Finance Limited** 

**GARNET INTERNATIONAL LIMITED** (CIN: L74110MH1995PLC093448)

Regd. Office: OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS. FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT MUMBAI 400021 Website: www.garnetint.com, Email-id: info@garnetint.com, Phone No.: +91-22 22820714; +91-22 22820715

## NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)**

NOTICE TO SHAREHOLDERS

This NOTICE is hereby given to the Shareholders of Garnet International Limited

"the Company") that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (hereinafter referred to as 'the Rules'), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven (7) consecutive years or more, by any shareholder(s) shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund ("Fund") set up by the Central Government, A separate communication has been/shall be sent to all the Shareholders, who have not encashed the dividend for the financial year 2017-18 which are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules. The Company will transfer unclaimed final dividend Account 2017-18 to IEPF after

transferred to the fund and company has/shall sent individual communication to those shareholders whose underlying shares are liable to be transferred to IEPF i.e., for Final Dividend FY 2017-18, informing them of the above and for taking Therefore, NOTICE is given to the Shareholders that company will proceed to initiate action for transfer to underlying shares to the fund in respect of the shares

10th September 2025. Accordingly, the underlying shares are due to be

on which dividend remain unclaimed for consecutive seven years for FY 2017-18. onwards, after 10th September 2025 without any further notice to the The Shareholders may please note that the list of such shares which are liable to transferred to the Fund has already been uploaded on the website of the Company

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note that after such transfer, Shareholders/Claimants can claim the transferred shares along with dividends from the IEPF Authority, for which details are available at www.iepf.gov.in.

Agents: M/s MUFG Intime India Private Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel: 022-49186270, Fax: 022-49186060, Email: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com on or before 10th September 2024 to claim the said shares. For Garnet International Limited

The Shareholders may please contact the Company or its Registrar and Transfer

Shipra Rathi Company Secretary Date: 01.09.2025

at www.gametint.com

Place: Mumbai

0

GARNET

Place: Mumbai GATEWAY DISTRIPARKS LIMITED Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, Raigarh.



Members at a common Venue.

CIN: L60231MH2005PLC344764 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: investors@gatewaydistriparks.com Website: www.gatewaydistriparks.com NOTICE OF 20TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Gateway Distriparks Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, September 25, 2025 at 12:30 P.M. (IST) onwards, through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with applicable General Circular(s) issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities & Exchange Board of India ("SEBI") in this regard, to transact such business(es) as set out in the 20th AGM Notice, without physical presence of

The Company has completed the sending of Notice of 20th AGM along with Annual Report for the financial year 2024-25 comprising Financial Statements (Standalone and Consolidated), Board's Report with its Annexures, Auditors' Report and other documents / Reports for the financial year ended on March 31, 2025, on Monday, September 01, 2025, ONLY through electronic mode to those members, whose e-mail IDs were registered with the Company / Depository Participant, in accordance to the MCA Circulars & SEBI Circulars.

Further, in pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the letter shall be dispatched to the shareholder whose e-mail Id are not registered with Company / Depository Participant.

Members can participate and attend in the AGM ONLY through VC/OAVM facility, the details instructions for Joining the Meeting are provided under the Notes section of the Notice of 20th AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The notice of 20th Annual General Meeting along with Annual Report 2024-25, are available on the Company's website at www.gatewaydistriparks.com and also on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, as well as on the website of Registrar & Share Transfer Agent i.e. MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) at https://in.mpms.mufg.com/ Instructions for e-voting are as under: -

 The company is providing to its members, facility to exercise their right to vote on resolution proposed to be passed at the 20th AGM by electronic means (remote e-voting / e-voting at the 20th AGM). The company has engaged the services of "MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited)" for providing the remote evoting / e-voting at the 20th AGM facility to cast their votes on all resolutions as set out in the Notice of 20th AGM. The Detailed procedure to cast vote through remote e-voting / e-voting at the 20th AGM are provided in the Notice of 20th AGM. The Members are requested to

(ii) The company is providing to its members, facility to exercise their right to vote on resolution proposed to be passed at the 20th AGM by electronic means (remote e-voting i e-voting at the 20th AGM). The company has engaged the services of "MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited)" for providing the remote evoting / e-voting at the 20th AGM facility to cast their votes on all resolutions as set out in the Notice of 20th AGM. The Detailed procedure to cast vote through remote e-voting / e-voting at the 20th AGM are provided in the Notice of 20th AGM. The Members are requested to read the instructions carefully:

(iii) The remote e-voting period shall commence on Monday, September 22, 2025 (09:00 A.M. IST) and ends on Wednesday, September 24, 2025 (05:00 P.M. IST). The remote e-voting shall be disabled thereafter and remote e-voting shall not be allowed: A person, whose name appears/ recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday

September 18, 2025 shall only be entitled to avail the facility of remote e-voting/voting at the (iv) Any person, who has acquired shares and becomes the member of the Company after sending of the notice of 20th AGM and holding shares as on cut-off date (for e-voting) i.e. Thursday, September 18, 2025 may obtain their user id and password for remote e-voting

by referring to the e-voting instructions available in AGM Notice; The Members who have cast their vote by remote e-voting prior to the 20th AGM, may also attend/ participate in 20th AGM through VC/OAVM, but shall not be entitle to cast their vote (v) The Members present in the 20th AGM through VC / OAVM facility and have not cast their

vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing

The Board of Directors has appointed Mr. Harsh Oberoi (Membership Number: FCS 11088, CP No.17834) from M/s. Oberoi & Associates, Practicing Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the voting during the AGM and remote e-voting process in a fair and transparent The Register of Member and Share transfer Book of the Company Shall remain closed from

so, shall be eligible to vote through e-voting system during the 20th AGM.

Monday, September 15, 2025 to Thursday, September 25, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. For any queries or any issue regarding login/ e-voting, an email can be sent to instameet@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: 022-4918 6000 / 4918 6175.

Members may also write to the Company at the aforementioned address or email at investors@gatewaydistriparks.com. For Gateway Distriparks Limited Date: 01-09-2025 Place: New Delhi

Divyang Jain Company Secretary

Place: Petlad

Date: 02.09.2025

वैक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

Dear Sir/Madam

Regional Stressed Asset Recovery Branch, Dena Heritage Building, 1st Floor, 17-B, Horniman Circle, Fort, MUMBAI - 400 023 Tel: 022- 22625976 / 5977: Email: sarmms@bankofbaroda.co.in

ANNEXURE - I - REDEMPTION NOTICE

Notice under Rule 6(2) and/or Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Ref No. BOB/SARMMS/05/73 Date: 28/07/2025 Vinay Deviprasad Nandy (Borrower and Mortgagor)

Flat No. 303, 3rd Floor, Vithai Apartment, Plot No. F-33/3, Diva Nagar, Sector-9, Near Vithal Rukhmini Temple, Airoli, Navi Mumbai-400708 Mitesh Deviprasad Nandy (Borrower And Mortgagor)

Flat No. 303, 3rd Floor, Vithai Apartment, Plot. No. F-33/3, Diva Nagar, Sector-9, Near Vithal Rukhmini Temple, Airoli, Navi Mumbai- 400708

Pooja Deviprasad Nandy (Borrower and Mortgagor) Flat No. 303, 3rd Floor, Vithai Apartment, Plot No. F-33/3, Diva Nagar, Sector-9, Near Vithal Rukmini Temple, Airoli, Navi Mumbai-400708

Re: Notice under Rule 6(2) and/or Rule 8(6) of the Security Interest (Enforcement)

Rules, 2002 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002).

Ref: - 1. Demand Notice dated 10-10-2024 issued u/s 13 (2) of SARFAESI Act 2002. Possession Notice dated 23-12-2024 issued u/s 13 (4) of SARFAESI Act 2002.

Branch, Dena Bank Building 1st Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai-400001 being Secured Creditor Bank in exercise of the powers conferred u/s 13(2) of the SARFAESI Act 2002 (hereinafter refereed as "Act") read with Rules 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002 (hereinafter refereed as "Rules") issued demand notice dated 10-10-2024 calling upon you being Borrowers (s)/ Mortgagor (s) / Guarantor (s) to repay the amount

stated in the said demand notice within 60 days from receipt of said notice.

Whereas the Authorized Officer of the Bank of Baroda, Regional Stressed Assets Recovery

And whereas you have failed to repay the amount, the undersigned in exercise of the powers conferred u/s 13(4) of the said Act read with Rule 4 and/or Rule 8 of the Rules have taken over the Possession of Secured Assets (hereinafter referred as the said properties) more particularly described herein below Schedule. [Copy of Possession Notice dated 23-12-2024 is attached herewith for ready reference) Even after taking possession of the secured asset, you have not paid the amount due to

Bank as mentioned in above Possession Notice. Your attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets Therefore you all are requested to pay the dues as mentioned in possession notice along

with applicable interest, cost, charges & expenses within 30 days from receipt of this notice and redeem the secured asset as mentioned below. In case you fail to pay the abovementioned dues & redeem the secured asset within 30 days from receipt of this notice, Bank will be constrained to sell the secured asset through public e-Auction by publication of e-Auction Sale notice. The date, time of e-auction and Reserve Price of the property shall be informed to you separately. Schedule of Secured Assets/Properties

Date of Publication Description of the Date of Type of No. Movable/Immovable Properties Possession Possession of Possession Notice (Symbolic/ (For Immovable Physical) property only) Equitable Mortgage of Flat No. 303, 23-12-2024 27-12-2024 Symbolic on the third floor, Admeasuring Abou 807 Sq. Ft. Super Build Up Area in the Vithai Apartment Co-op Hsg Soc Ltd., Situated at Plot No. F-33/3 Village- Dive (G.E.S.), Sector-9, Airoli Navi Mumbai, Dist: Thane-400708 2 Equitable Mortgage of Flat No. 401, 23-12-2024 Symbolic 27-12-2024 on the fourth floor, Admeasuring About 386 Sq. Ft. Carpet Area in the Vithai Apartment Co-op Hsg Spc. Ltd., Situated at Plot No. F-33/3, Village

> Deepak Ranjan **Authorized Officer** Bank of Baroda Regional Stressed Assets Recovery Branch

#### PBM POLYTEX LIMITED CIN: L17110GJ1919PLC000495

Regd. Office: Opp. Station, Post: Petlad - 388 450, Dist: Anand, Gujarat. Phone: (02697) 224001, Fax: (02697) 224009, Website: www.pbmpolytex.com, Email ID: pbm@patodiagroup.com

Notice of the 106" Annual General Meeting ("AGM"), Remote E-Voting information and Book Closure

Notice is hereby given that: The 106" Annual General Meeting (AGM) of the Shareholders of PBM Polytex Limited

Dive (G.E.S.), Sector-9, Airoli, Navi

Mumbai, Dist: Thane-400708

Companies Act, 2013.

("the Company") will be held on Friday, 26" September, 2025 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and latest amended by General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and other applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'Circulars') vide which, companies are allowed to hold AGMs through VC / OAVM, without the physical presence of members at a common venue. Hence, the 106" AGM of the Company shall be held through VC / OAVM to transact the business as set forth in the Notice of the 106" AGM dated 13" August, 2025. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the 106" AGM and Annual Report 2024-25 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.pbmpolytex.com, Stock Exchange websites i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and also on the CDSL website at www.evotingindia.com, an agency appointed for conducting Remote e-voting, e-voting during the process of AGM and VC. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on September 01, 2025.

3. Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 (1) of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 20" September, 2025 to Friday, 26" September, 2025 (both days are inclusive) for the purpose of 106" AGM. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with amended Rule 20 of the

Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the following information is available to the Shareholders of the Company: Members holding equity shares either in physical form or dematerialization form, as on

the cut-off-date Friday, 19th September, 2025, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the 106" AGM dtd. 13" August, 2025 through the electronic system of CDSL All the members are hereby informed that -

The business as set forth in the Notice of the 106" AGM dated 13" August, 2025.

shall be transacted through remote e-voting and e-voting during the AGM; The remote e-voting shall commence on Tuesday, 23" September, 2025 (09.00 Hrs. IST);

 The remote e-voting shall close on Thursday, 25<sup>th</sup> September, 2025 (17:00 Hrs. iv. The cut-off-date for determining the eligibility to vote by remote e-voting and / or

e-voting system at the AGM shall be Friday, 19th September, 2025; v. Any person, who acquires equity shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding equity shares as on the cut-off-date i.e. Friday, 19th September, 2025, may obtain / generate the login ID and password as per the instructions given in the Notice of the 106" AGM

dtd. 13 August, 2025.

vi. Members may note that: a) The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 17:00 Hrs. IST on Thursday, 25" September, 2025 and once the vote on a resolution is cast and confirmed by the member, the member shall not be allowed to change it

The facility for e-voting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing

so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM; The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off-date i.e. Friday, 19" September, 2025 shall only be entitled to avail the facility of remote e-voting and / or e-voting at the AGM and for participation at the AGM.

vii. The manner of voting remotely, for members holding shares in dematerialized mode / physical mode and for members who have not registered their email addresses, is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company, Members are requested to visit

www.pbmpolytex.com to obtain such details. viii. Members holding shares in dematerialized mode, who have not registered updated their email addresses / Bank Account Details with their Depository Participants, are requested to register / update the same with the Depository Participants with whom they maintain their demat accounts and Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses/ Bank Account Details with the Company, are requested to register / update the same with the Company by sending an e-mail at pbmcs@patodiagroup.com by quoting their Folio Number and attaching a self-attested copy of PAN in order to facilitate the Company to serve the documents through the electronic mode and to receive copies of the Annual Report 2024-25 along with the Notice of the 106" AGM, instructions for remote e-voting & e-voting during AGM and instructions for

participation in the AGM through VC. Alternatively, Members can update their e-mail address, Mobile No., PAN and Bank Account Details on the link given below: https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email\_Register.html

Members who need technical assistance before or during the AGM can send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 21 09911. By order of the Board of Directors For PBM Polytex Limited

Sd/-Gopal Patodia Managing Director (DIN: 00014247)

Company Secretary & emaberefinitandial express.com

#### Mastek \*

## मास्टेक लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१ नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अंबावाडी, अहमदाबाद-३८०००६, गुजरात. दर::९१-७९-४८५५-६४३२, वेबसाईट:www.mastek.com, ई-मेल:investor\_grievances@mastek.com

कंपनीच्या समभाग भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता

#### रिमोट ई-व्होटिंगची माहिती आणि संबंधित माहिती अंतिम लाभांश भरण्याची रेकॉर्ड तारीख याद्वारे ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की**. मास्टेक लिमिटेड** (कंपनी) ची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे)** व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल, कंपनीने **शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५** रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आर्थिक वर्ष (आर्थिक वर्ष) २०२४-२५ च्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे किंवा निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), सेंटल डिपॉझिटरी स<sup>ॅ</sup>र्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) कडे नोंदणीकृत आहेत, एकत्रितपणे (ठेवणी) सहकार मंत्रालय (एमसीए) जनरल परिपत्रक क्र.०९ँ/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ यानुसार आणि सेबी परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडीपीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४

शिवाय, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ३६(१)(ब) नुसार, ज्या सदस्यांर्न त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब-लिंक प्रदान करणारे पत्र पाठवले जात आहे.

वार्षिक अहवाल आणि ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.mastek.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० (वेळोवेळी सधारित केल्याप्रमाणे) सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८, भारतीय कंपनी . सचिव संस्थानाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक-२ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ (सुधारित केल्याप्रमाणे) नुसार, कंपनी सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर मतदानांचा अधिकार वापरण्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वापरून सदस्यांना मतदान करण्याची आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसह व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे ४३व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे प्रदान केली जाईल.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी खालीलप्रमाणे आहे.

रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात शिनवार, २० सप्टेंबर, २०२५, स.९.००वा. (भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगचा शेवट सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५, सायं.५.००वा. (भाप्रवे)

रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल **सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.००वा**. (भाप्रवे) नंतर बंद केले जाईल

४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख **मंगळवार १६ सप्टेंबर, २०२५** आहे. ज्या व्यक्तीचे नाव अंतिम तारखेला म्हणजेच **मंगळवार** १६ सप्टेंबर, २०२५ रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजने राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवलेले असेल, त्यांनाच वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगची सुविधा मिळण्यास पात्र असेल. (अ) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनणारे आणि अंतिम तारखेला शेअर्स धारण करणारे (येथे नमूद केलेले); **(ब)** ज्या सदस्यांनी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विसरला आहे, ते वापरकर्ता डी आणि पासवर्ड जनरेट करू शकतात, हे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केले आहे.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले नाही त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारे मतदान करता येईल. कट-ऑफ तारखेला शेअरहोल्डर नसलेली व्यक्ती ही वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ माहितीसाठी मानेल.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबाबत काही प्रश्न असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-मतदान वापरकर्ता पस्तिका पहा किंवा +९१ २२ ४८८६ ७००० वर कॉल करा किंवा <u>evoting@nsdl.com</u> वर विनंती पाठवा. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबाबत कोणत्याही तक्रारींसाठी, सदस्य <u>evoting@nsdl.com</u> वर एनएसडीएलशी संपर्क साधू शकतात

ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी संचालक मंडळाने **पी. मेहता अँड असोसिएट्स,** प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजचे **श्री. प्रशांत** मेहता (सदस्य क्रमांक एसीएस ५८१४) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने १८ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी शिफारस केल्यानुसार, प्रत्येकी रु.५ च्या इकिटी शेअरसाठी रु.१६ अंतिम लाभांश, जर सदस्यांनी त्यांच्या पृढील ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केला तर, तो वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून ३० देवसांच्या आत पात्र सदस्यांना दिला जाईल.

ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत, ज्यांनी आरटीए (केवायसी) मध्ये बँक खाते तपशील, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी फॉर्म आयएसआर-१, फॉर्म आयएसआर-२ आणि एसएच-१३ (कंपनीच्या www.mastek.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे) आणि त्यासोबत आवश्यक संलग्नके केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, युनिट: मास्टेक लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२, दूरध्वनी: +९१-४०-६७१६१५२६, टोल फ्री क्र.: १८००-४२५८-९९८, ईमेल: <u>einward.ris@kfintech.com</u> या पत्त्यावर

ज्या सदस्यांचे शेअर्स डिमॅट पद्धतीने आहेत परंतु ज्यांनी अद्याप त्यांचे केवायसी, ई मेल पत्ते आणि बँक खाते तपशील नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची डिमॅट खाती ज्या डिपॉझिटरीजमध्ये ठेवली आहेत तिथे त्यांची नोंदणी/अपडेट करावी.

#### भौतिक समभागांच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष खिडकी उघडणे

सेबी परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/ पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५ रोजीनुसार येथे कळविण्यात येते की १ एप्रिल, २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये /प्रक्रियेत कमतरता असल्यामळे किंवा इतर कारणांमळे नाकारलेल्या / परत केलेल्या/उपस्थित नसलेल्या हस्तांतरण करारांच्या पुनर्लेखनांसाठी एक विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. पुनर्लेखन विंडो सहा महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ७ जुलै, २०२५ ते ६ जानेवारी, २०२६ पर्यंत खुली राहील. ज्या शेअरहोल्डर्सनी ३१ मार्च, २०२१ (हस्तांतरण करारांच्या पुनर्लेखनासाठी पूर्वीची अंतिम तारीख) ही अंतिम मुदत चुकवली आहे त्यांना कंपनीच्या आरटीए-केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेडला त्यांच्या वरील पत्त्यावर आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे.

या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेल्या सिक्युरिटीज (कंपनी/आरटीएकडे आजपर्यंत प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) आरटीएने सर्व कागदपत्रे व्यवस्थित आढळल्यानंतरच डीमॅट पद्धतीने जारी केल्या जातील. आरटीएकडे हस्तांतरणासाठी कागदपत्रे पुन्हा लॉज करताना लॉजरकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे आणि त्याने त्याचे क्लायंट मास्टर लिस्ट (सीएमएल) तसेच हस्तांतरण कागदपत्रे आणि शेअर प्रमाणपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे.

#### गंतवण्कदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांच्याकडून सक्षम निवेशक नावाच्या १०० दिवसांच्या मोहिमेची सुरुवात

वरील मोहिमेचा उद्देश ज्या भागधारकांचे लाभांश अद्याप न भरलेले/दावा न केलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे आहे. भागधारकांना पॅन, नामांकन तपशील, संपर्क तपशील (पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर), बँक खात्याचे तपशील, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी किंवा डिपॉझिटरीजकडे नमुना स्वाक्षरी अपडेट करण्यास प्रोत्साहित केले जाते जेणेकरून न भरलेले/दावा न केलेले लाभांश आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होऊ नये.

### भागधारकांनी करावयाची कृती:

ठिकाण: मुंबई

दिनांक: १ सप्टेंबर, २०२५

भागधारकांना विनंती आहे की त्यांनी खाली नमूद केलेले त्यांचे केवायसी कागदपत्रे आरटीएकडे सादर करावीत:

### इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर्स:

स्व-प्रमाणित प्रत, क्लायंट मास्टर लिस्टची एक यादी, ज्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, ईमेल आयडी, डिमॅट आणि डिमॅट खात्यात नोंदणीकृत बँक खात्याचे तपशील दर्शविलेले असतील. निधी थेट जमा करून डिमॅट खात्यात नोंदणीकृत बँक खात्यात पैसे दिले जातील.

भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे भागधारक: गुंतवणूकदार सेवा, विनंती फॉर्म आयएसआर-१, फॉर्म आयएसआर-२ आणि फॉर्म क्र.एसएच १३ (नामांकन फॉर्म) त्यामध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार योग्यरित्या भरलेले आहेत आणि त्यासोबत तुमचे खातेधारक महणून नाव दर्शविणारा मूळ रद्द केलेला चेक देखील समाविष्ट आहे. या मोहिमेच्या यशासाठी, कृपया तुमचे कागदपत्रे ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करा.

मास्टेक लिमिटेडच्या वतीने व करिता सही/-

रीना राजे

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाण: मुंबई

बीएसईएल अल्गो लिमिटेड (पूर्वीची बीएसईएल इन्फ्रास्ट्रक्चर रिॲलिटी लिम्फ्टेड) सीआयएन: एल९९९९९एमएच१९९५पीएलसी०९४४९८

**नोंदणीकत कार्यालय:** ७३७. ७वा मजला. द बॉम्बे ऑडल सीडस ॲण्ड ऑडल एक्सचेंज प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड, द कमोडिटी एक्सचेंज, प्लॉट क्र.२,३ व ४, सेक्टर १९ ए, वाशी, नवी मुंबई-४००७०५. दूर:+९१-२२-२७८४४४०१, वेबसाइट: www.bsel.com, ई-मेलः investorgrievancesbsel@gmail.com

#### ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटींग माहितीची सूचना

येथे कळविण्यात येत आहे की, **बीएसईएल अल्गो लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३०वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) **शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी दु.१२.३०वा. (भाप्रवे)** कंपनी कायदा, २०९३ (कायदा) आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी **एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) **(एमयुएफजी)** द्वारे प्रदान केलेल्या व्हेडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) सुविधेद्वारे १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या सामान्य परिपत्रकासह वाचले जाणारे, तसेच ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि . मे, २०२० (एकत्रितपणे **एमसीए परिपत्रके** म्हणून ज्ञात) परिपत्रके सहकार मंत्रालयाने **(एमसीए)** वितरीत केली आहेत आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/ सीएफडीपीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ आणि या संदर्भात वितरीत न्लेल्या इतर परिपत्रकांच्या **(सेबी परिपत्रके)** अनुषंगाने आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस<del>्क्</del>लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ **(लिस्टिंग रेग्युलेशन्स)** च्या लागू तरतुदी होणार आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून, कंपनीने १ सप्टेंबर २०२५ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी, डिपॉझिटरीज, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात एमयुएफजीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांन २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी एकात्मिक वार्षिक आर आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (वार्षिक अहवाल) निवडक पद्धतीने पाठवली आहे. लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३६(१)(ब) नुसार, वार्षिक अहवालात प्रवेश करण्यासाठी अचूक मार्गासह क्युआर कोड आणि वेबलिंक असलेला एक संदेश ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नव्हते त्यांना पाठवण्यात आला आहे. ज्या सदस्यांनी त्यांच्या क्रेडेन्शियल्स लिंक फोलिओ क्रमांक/डीपी आयडी क्लायंट आयडीसह <u>investorgrievancesbsel@gmail.com</u> विनंती पाठवली आहे त्यांना एक भौतिक सरकारी वार्षिक अहवाल पाठवण्यात येईल.

वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइट <u>www.bsel.com</u> वर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर आणि रमयूएफजीच्या वेबसाइट <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर उपलब्ध करून दिली जाईल. . हंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली असेल. त्यानुसार, कृपया लक्षात ठेवा की, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती मोजण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या पदस्यांची गणना केली जाईल.

#### रिमोट ई-वोटिंग:

१०८, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानके आणि एमसीए परिपत्रकांसह वाचलेल्या लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ४४ चे पालन करून, सदस्यांन रजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएमपूर्वी रिमोटली (रिमोट ई-व्होटिंग) त्यांचे मतदान ण्यासाठी एमयुएफजीची सुविधा प्रदान केली जाईल. याव्यतिरिक्त, कंपनी सभेदरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील प्रदान करेल. रिमोट ई-व्होटिंग आणि सभेदरम्यान मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत प्रदान केली आहे. याव्यतिरिक्त, सदस्यांना खालील गोष्टी लक्षात घेण्याची विनंती केली जाते:

अ. रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५ रोजी स.०९.०० वाजल्यापासून (भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगचा शेवट शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.०५.०० वाजेपर्यंत (भाप्रवे)

- ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरीजने राखलेल्या सद्स्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये अंति तारखेला म्हणजेच **शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५** रोजी नोंदवलेले असेल त्यांनाच कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात किंवा अंतिम तारखेला वार्षिक सर्वसाधारप सभेटरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि मतदानाची सुविधा मिळू शकेल.
- ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे, ते देखील एजीएममध्ये सहभागी होण्यास पात्र असतील परंतु ज्या ठरावांसाठी सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे अशा ठरावांवर पन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत.
- त्यानंतर मतदानासाठी चणऋऋ द्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. सदस्यांनी ठरावावर मतदान केल्यानंतर, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची आणि दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर पुन्ह मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खरेदी करते आणि सूचना पाठवल्यानंत कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करते. ती instameet@in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून एमयुएफजी हेल्पडेस्कला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते किंवा एमयुएफजीद्वारे प्रदान केलेल्या दूरध्वनी:०२२- ४९१८ ६०००/४९१८ ६१७५ वर संपर्क साधू शकते. तथापि, जर तो/ती आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एमयुएफजीमध्ये नोंदणीकृत असेल तर तों/ती मतदान करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.
- कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ माहितीच्य उद्देशाने मानावी.

न्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत आणि भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले नाहीत ते <u>https:/web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service Request.html</u> या लिंकला भेट देऊन त्यांच्या ई-मेल पत्त्याची एक-वेळ नोंदणी करू शकतात. कृपया लक्षात ठेवा की वर नमूद केलेल्या लेंकद्वारे नोंदणीकृत ई–मेल पत्ता वार्षिक अहवाल पाठविण्यासाठी मर्यादित उद्देशाने आहे. सदस्य डीमटेरियलाइज्ड वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत त्यांच्या कन्सर्निया डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रस (डीपी) कडे आणि भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आरटीए कडे ईमेल पत्त्याची कायमस्वरूपी नोंटणी rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर लिहून करू शकतात.

रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान टाकलेल्या मतांचे निकाल एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्य दिवसांत जाहीर केले जातील. घोषित केलेले निकाल, स्क्रूटिनायझरच्या अहवालासह, कंपनीच्या वेबसाइट www.bsel.com वर आणि एमयूएफजीच्या वेबसाइट <u>instameet@in.mpms.mufg.com</u> वर त्यांच्या गोष्रणेतंतर आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएमईला निकाल कलवल्यानंतर लगेचच पोस्ट केले जातील आणि त्यांच्या वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर उपलब्ध करून दिले जातील.

लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणाऱ्या भागधारकांन <u>instameet@in.mpms.mufg.com</u> वर विनंती पाठवून किंवा दूरध्वनी: ०२२ - ४९१८ ६०००/४९१८ ६१७५ वर संपर्क साधून INSTAMEET हेल्पडेस्कशी संपर्क साधता येईल.

खुशबु देसाई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### ध्रव इस्टेटस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, सांकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२. दुरः:९१-२२-२८५०००८१, ई-मेल:dhruvestatesItd@gmail.com, वेबसाईट:www.dhruvestates.com

> ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

### ाद्वारे सूचना देण्यात येते की:

दिनांक: १ सप्टेंबर, २०२५

ठिकाण: नवी मुंबई

येथे सूचना देण्यात येत आहे की, ध्रुव इस्टेटस् लिमिटेड (कंपनी) ची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० **ग्प्टेंबर, २०२५ रोजी दु.०२.००वा.,** एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएमचे निश्चित ठिकाण हे कंपनीच्य ोंदणीकृत कार्यालय: बी/७०९, सागर टेक प्लाझा, सुदर्शन रेस्टॉरंट समोर, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाक तंक्शन, अंधेरी (पूर्व), मूंबई-४०००७२ असेल.

. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ ग्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, २२/२०२० दि.१५ जून, २०२०, ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२० ३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दि.२३ जून, २०२१, २०/२०२१ दि.०८ डिसेंबर, २०२१, ०३, २०२२ दि.०५ मे, २०२२ आणि ११/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्र.०९/२०२३ दि.२५ सप्टेंबर २०२३ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी (एजीएम) सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही भाणि व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) एजीएम संपन्न होईल. म्हणून नदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत आगामी एजीएममध्ये सहभागी होता येईल.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२४–२५ च्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जातील. सूचना व वार्षिक अहवालाची प्र कंपनीच्या www.dhruvestates.com / evoting@nsdl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियन 0 (सुधारित) सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट) रेग्युलेशन्स २०१५ (सुधारित) नियम ४४ नुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत ारिपत्रकानुसार कंपनीने एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयाबाबत सदस्यांना रिमोट ई–वोटिंग सुविधा दिलेर्ल आहे. या उद्देशाकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची अधिकृत एजन्सी हणून विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेकरिता नियुक्त केली आहे. एजीएमच्या तारखेला रिमोट ई–वोटिंग प्रणालीने प्रदस्याद्वारे मत देण्यासाठी सुविधा एनएसडीएलकडून दिली जाईल.

कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी अधिकृत संस्था म्हणून एमयुएफजी टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची लिंकइनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांची सेवा नियुक्त केली आहे.

. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१५ च्या नियम २० नुसार सदस्यांना येथे सुचित करण्या ोत आहे की:

- त. ई-वोटिंग कालावधी २३ सप्टेंबर, २०२५ रोजी स.०९.०० (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि २५ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं.५.00 (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कंपनीचे सदस्य ज्यांच्याकडे नोंद तारीख अर्थात शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. नोंद दिनांक अर्थात १९ सप्टेंबर, २०२५ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्य
- सरासरीवर मतदान अधिकार असतील.
- . जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि १९ सप्टेंबर, २०२५ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आरटीएकडे विनंती पाठवून किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर रिमोट ई वोटिंगकरिता एनएसडीएलसह तुम्ही यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचे पासवर्ड विसरला असल्यास तुम्हाल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करता येईल किंवा एनएसडीएलकडे टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० वर संपर्क करावा.
- काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरित रिमोट ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क
- . नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तका ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा अधिकार असेल.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार आणि लिस्टींग ॲग्रीमेन्टचे नियम १६ नुसार ४१व्य एजीएमनिमित्त १९ सप्टेंबर, २०२५ ते २५ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत सदस्य नोंद पुस्तव व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. ध्रव इस्टेटस लिमिटेडकरित

सही/ संजय कानुनग

व्यवस्थापकीय संचाल

ठिकाणः मुंबई

दिनांकः ०१ सप्टेंबर, २०२५

#### पनाश डिजीलाइफ लिमिटेड

:एल७२२००एमएच२००७पीएलसी१६९४१५ **नोंदणीकृत कार्यालय:** इमारत ए३, १०२–१०८ व २०१–२०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई–नाशिक महामार्ग एनएच३, सारावली गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र, भारत

**कॉर्पोरेट कार्यालय:** बी–५०७, रहेजा प्लाझा प्रिमायसेस कोसोलि., एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर पश्चिम मुंबई-४०००८६, भारत, महाराष्ट्र. दूर.:०२२-२५००७००२,

#### ई-मेल:compliance@panachedigilife.com, वेबसाईट:www.panachedigilife.com १८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

प्रेथे कळविण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांची **अठरावी** वार्षिक सर्वसाधारण सभा **सोमवार, २९ सप्टेंब** २०२५ <mark>रोजी दु.०३.००वा. भाप्रवे</mark> व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून सहवाचिता सहकार मंत्रालयाने जारी केलेल

प्रक्षम परिपत्रकांद्वारे आयोजित केली जाईल. वेत्तीय वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालासह १८व्या एजीएमची सूचना केवळ त्या सदस्यांना इलेक्टॉनिव पद्धतीने पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदवण्याची विनंती करण्यात आली आहे आणि वास्तविक स्वरूपात शेअर्सधारण करणाऱ्या सदस्यांनी vinod.y@bigshareonline.com वर आरटीएला ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबरचा तपशील द्यावा पूचना कंपनीच्या <u>www.panachedigilife.com</u> वर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची त्रेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर आणि सीडीएसएलच्या वेबसाइट म्हणजेच www.evolingindia.com वर देखील उपलब्ध असेल. ही एजीएमकरिता ई-व्होटिंग आणि व्हीसी/ गोएव्हीएम सुर्विधा प्रदान करण्यासाठी कंपनीने नियुक्त केलेली एजन्सी आहे.

नभासदांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायावर रिमोटने मते देण्याचे पंधी असेल. डिमॅट स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगर्ची गद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत ते एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केलं जातील. एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमला उपस्थित राहणारे प्रदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, त्यांना सभेत मतदान करता येईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: १<sup>ँ</sup>सप्टेंबर, २०२५

हर्षिल छेडा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सही/

**₩VITS** KOMOLkamal<sup>\*</sup>

विक्रम कामत्स हॉस्पिटल लिमिटेड

(पूर्वीची विदली रेस्टॉरंट्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन क्र.: एल५५१०१एमएच२००७पीए नोंदणीकृत कार्यालय:- युनिट क्र.५-८, तपोवन ट्सको-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नाहर स्टेशनजवळ, भाँडुप पश्चिम, मुंबई-४०००७८. **दूर.क.:** +९१ ७४००० ५८७६८ वेबसाइट: www.kamatsindia.com, **ईमेल आयडी:** cs@kamatsindia.com

#### व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती.

नदस्यांनी नोंद घ्यावी की, कंपनीच्या सदस्यांची १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी स.११.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दुकश्राव्य माध्यम (व्हीसी/ओएव्हीएम) द्वारे, ८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, १३ एप्रिल २०२० रोजी जारी केलेले १७/२०२० आणि त्यानंतरचे परिपत्रक, नवीनतम परिपत्रक म्हणजे १९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी . केलेले सहकार मंत्रालय (एमसीए परिपत्रके), परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/ पी /सीआयआर /२०२४ /१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेले सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, २०१५ आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि वेळोवेळी जारी केलेल्या इतर सर्व संबंधित परिपत्रकांच्या तरतुर्दीचे पालन करून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्यांसार्ठ आयोजित केली जाईल

उपरोक्त परिपत्रकानुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल आणि १८ व्या वार्षिक सर्वसाधार सभेची सचना कंपनी/ठेवी सहभागींकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना पाठवली जाईल. २०२४-२ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल आणि १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना कंपनीच्या वेबसाद https://www.kamatsindia.com/investors/annual-report.html आणि एनएसडीएर च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट https:// /www.bseindia.com/stock-share-price/vikram-kamats-hospitality-ltd kamats/539659/corp-announcements/ वर उपलब्ध असतील. वेळोवेळी सुधारित केलेल्या सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३६(१)(बी) नुसार, कंपनीकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल जिथून पाहता येईल त्या कंपनीच्या . वेबसाइटची वेबलिंक आणि अचूक मार्ग प्रदान करणारे पत्र पाठवले जाईल.

कंपनीच्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग, वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आणि कंपनीच्या भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तहभागी होता यावे यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या सेवा घेतल्या आहेत.

शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी रेकॉर्ड डेट / कट-ऑफ डेटनुसार शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान त्यांचे मतदान करण्याची संधी असेल. वास्तविक किंवा डीमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी किंवा ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी रिमोट पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मतदान करण्याची पद्धत १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच सचनेमध्ये प्रदान केली जाईल.

संचालक मंडळाने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १० रुपये दर्शनी मल्याच्या प्रत्येव इक्रिटी शेअर्सवर ३% दराने म्हणजेच रु. ०.३० / - दराने अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. जी वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मंजरीच्या अधीन आहे. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या निबंधक आणि इस्तांतरण प्रतिनिधी, मे.बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी राखलेल्या कंपनी रजिस्टर ऑफ मेंबर्समध्ये आहेत त्यांना लाभांश विहित वेळेत विविध ऑनलाईन ट्रान्सफर पद्धर्तीद्वारे रेकॉर्ड डेटवर दिला जाईल ज्यांनी त्यांचे बँक तपशील अपडेट केले आहेत.

बँक खात्यात लाभांश जमा करण्यासाठी, भागधारकांना विनंती आहे की त्यांनी विलंब न करत investor@bigshareonline.com वर सदस्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशीलांचा स्वयं-ग्रमाणित पॅन आणि रद्द केलेल्या चेक लीफ (वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत (डीमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणारे सदस्य) ईमेल करून त्यांचे बँक

ज्या मदम्यांनी पत्यक्ष शेअर्म धारण केले आहेत आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंटणीकत किंवा अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत किंवा अपडेट करावेत आणि कंपनीच्या निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी, मे.बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस क्र.एस६-२, पिनॅकल बिझनेस पार्क, महाकाली केव्हज रोड, अहुरा सेंटरच्या शेजारी, अंधेरी पूर्व, मुंबई -४०००९३ यांना पाठवावे किंवा investor@bigshareonline.com वर ईमेल करावे. वरील माहिती एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार जारी केली जात आहे.

विक्रम कामत्स हॉस्पिटॅलिटी लिमिटेडकरिता

डॉ. विक्रम व्ही. कामत

डीआयएन: ००५५६२८४

ठिकाण: मुंबई

दिनांक: २ सप्टेंबर, २०२५



**नोंद. कार्या.**: २०५-सी, ४५ जुहु रेसिडेन्सी, गुलमोहर रोड समोर, जुहु, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९. द्र.: +९१ ९०८२९ २७९९४; वेबसाईट: www.zodiacventures.in, ई-मेल: info@zodiacventures.in, CIN:L45209MH1981PLC02392

#### व्हिडीओ कॉन्फरन्स/इतर दुकश्राव्य माध्यमांद्वारे होणाऱ्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बाबत माहिती

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची xx वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अन्य दृकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणत्याही सामाईक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') च्या तरतुदी आणि त्यांचे नियम सहवाचिता जे ८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, १३ एप्रिल २०२० रोजी १७/ २०२०. ५ मे २०२० रोजी २०/२०२० आणि २५ सप्टेंबर २०२३ रोजी ०९/२०२३. सहकार मंत्रालयाने (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून ज्ञात) आणि सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, सहवाचिता सुधारित केलेले, सेबीने जारी केलेल्या १२ मे २०२०, १३ मे २०२२, ७ ऑक्टोबर २०२३ आणि ३ ऑक्टोबर २०२४ च्या परिपत्रकांसह वाचले जाते (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रके' म्हणून संदर्भित).

एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मेलद्वारे अशा सदस्यांना पाठवला जाईल, ज्यांची नावे २९ ऑगस्ट २०२५ रोजी डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये आहेत आणि ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या www.zodiacventures.in या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी/आरटीए (एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना पाठवल्या जातील सदस्यांना मतदान करण्याची सुविधा ('ई-व्होटिंग') एनएसडीएलद्वारे प्रदान केली जाईल आणि त्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया प्रदान केली जाईल. रिमोट ई-व्होटिंग कालावधी २६ सप्टेंबर २०२५ (सकाळी ९:०० भाप्रवे) पासून सुरू होईल आणि २९ सप्टेंबर २०२५ (सायं.५:०० भाप्रवे) रोजी संपेल. या कालावधीत, २३ सप्टेंबर २०२५ च्या कटऑफ तारखेनुसार, वास्तविक किंवा डीमॅटिरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करू शकतात. कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीची गणना करण्यासाठी व्हीसीद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी खाली दिलेल्या तपशीलांनुसार त्यांचे ईमेल पत्ते आणि/र्किवा बँक खात्याचे तपशील नोंदणीकृत करावेत किंवा अपडेट करावेत:

१) वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी - सदस्यांना https://web.in.mpms.mufg.com/ KYC/index.html येथे तपशील पहाण्याची आणि फॉर्म आयएसआर-१ च्या योग्यरित्या भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या हार्ड कॉपीसह इतर लागू फॉर्म आणि सहाय्यक कागदपत्रे निबंधक आणि भाग हस्तांतण प्रतिनिधी (आरटीए) एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, दूतावास २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०००८३ यांना पाठवण्याची विनंती आहे.

२) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी - नोंदणी किंवा ईमेल पत्ता आणि/किंवा बँक खात्याच्या तपशीलांसाठी कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) शी संपर्क साधा.

झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/-

रुस्तम देबु कंपनी सचिव

### जाहीर नोटीस

तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की तुकडे जिल्हा ठाणे पोट तुकडी तालुक अंबरनाथ मौजे कृळगाव येथील सर्वे नंबर 31 हिस्सा न. 14 अदमासे क्षेत्रफळ 00.09.20 हे.आर.प्रती ही जमीन मिळकत श्री विश्वदीप श्रीधर आबेरकर ( मयत) व श्री सोमनाथ विश्वदीप आबेरकर याच्या नावावर ती नोंदणीकृत होती व आहे. व तशी रेकॉर्ड ऑफ राईटला नोंद उपलब्ध आहे. सदर मिळकत म्हणजे मौजे कुळगाव येथील सर्वे नंबर 31 हिस्सा नंबर 14 ही मिळकत नोंदणी कृत विकासकरारनामा दस्त क्रमांक 9835/2013 दिनांक 22/08/ 2013 अन्वये व नोंदणी कृत दस्त क्रमांक 9836/2013 अन्वये कुलमुखत्यार पत्र अन्वये मेसर्स लबोदर डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रशात तुकाराम बाईत याना विकसित करण्यासाठी दिलेली होती. परंतु सदर करारातील अटी व शर्तीची पूर्तता न झाल्यामुळे व मूळ मालक श्री विश्वदीप श्रीधर आबेरकर याचे दिनाक. 05/10/2020 रोजी निधन झाल्यामुळे सदर वर उल्लेखित कुलमुखत्या्रपत्र व विकासकरारनामा पत्र सदरच्या जाहीर नोटीसद्वारे रद्व केल्याचे जाहीर करीत असून सदर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने सदर मे. लंबोदर डेव्हलपर यांच्याञ्ची व्यवहार केल्यास किंवा केला असल्यास त्याची जबाबदारी मळ जमीन मालक यांची राहणार नाही तद्द नंतर कोणतेही तक्रार अथवा सूचना किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क हित संबंध अधिकार विकास अधिकार राहणार नाहीत. म्हणून ही जाहीर नोटीस प्रकाशीत. तरी सर्व जनतेच्या माहितीकरता अवगत करण्या करिता ही नोटीस प्रकाशित.

> श्री. सोमनाथ विश्वदीप आंबेरकर जमीन मालक / कब्जेदार.

स्थळ :- बदलापूर दिनाक :- 01/09/2025

महालक्ष्मी असोसिएट्स मूळ जिमन मालक श्री सोमनाथ विश्व दीप आंबेरकर यांच्या वतीने विधी सल्लागार / प्राधिकृत प्रतिनिधी

## युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. द्र::0२२-२७४१२७२८/२९, फॅक्स:0२२-२७४१०३०८, ई–मेल:uvdhl29@gmail.com, वेबसाईट:www.uvdhl.com

#### ३८व्या (अडतीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ाद्वारे सूचना देण्यात येते की**, युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड (कंपनी)** च्या भागधारकांर्च ३८वी (अडतीसवी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी दु.३.३०वा. (भाप्रवे) आयोजित केली जाईल. कंपनीच्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी. कंपनी कायदा. २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुदी आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ वाचा. सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि या संदर्भात वितरीत केलेल्या त्यानंतरच्य परिपत्रकांचे पालन करून, नवीनतम सामान्य परिपत्रक क्रमांक ९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (एमसीए परिपन्नके) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड **(सेबी परिपत्रके)** ने सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी वितरीत केले आहे. या परिपत्रकाने व्हीसी किंवा ओएव्हीएमटारे सामान्य ठिकाणी भागधारकांच्या पत्यक्ष उपस्थितीशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याची परवानगी दिली आहे.

#### २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि वार्षिक अहवालाची इलेक्टॉनिक प्रती:

कायद्याच्या तरतुदी, त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि वर उल्लेखित एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुषंगाने, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व भागधारकांना पाठवल्या जातील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्य वेबसाइटवर <u>(www.uvdhl.com da)</u> देखील उपलब्ध असेल. कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर, म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>(www.bseindia.com</u> <u>da</u>) आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) म्हणजेच **मे. एमयूएफजी इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पूर्वीची लिंक इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांच्या बसाइटवर <u>(https://instavote.linkintime.co.in/).</u>

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग:

गागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे (जी कंपनी एमयुएफजी इनटाईमद्वारे घेत आहे) वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात, वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहणाऱ्या आणि सहभागी होणाऱ्या भागधारकांची ाणना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत या उद्देशाने किंवा गणना गणपूर्तीसाठी

### ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

कंपनीचे शेअरहोल्डर्स ज्यांनी कंपनीचे इक्रिटी शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनी/रजिस्ट्रार आणि कंपनीच्या शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच मे. एमयूएफजी इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांच्याकडे <u>Uvdhl29@gmail.com</u> वर किंवा <u>mt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> वर नोंदणीकृत करून घ्यावा. शेअरहोल्डरने नाव, फोलिओ नंबर, सर्टिफिकेट नंबर, पॅन, मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता यासारखे तपशील देऊन एक विनंती पत्र द्यावे. डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना संबंधित डिपॉझिटरी सहभागींनी विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून ऱ्यांचा ई–मेल पत्ता आणि मोबाईल नंबर संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत करण्याची विनंती आहे. ई-मेल पत्ता नोंदणी करण्यात कोणत्याही शंका/अडचणी असल्यास, शेअरहोल्डर्स rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर एमयुएफजी इंटाइमला लिह् शकतात.

### वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येणाऱ्या ठरावांवर मतदानाची पद्धत:

कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे (ई-व्होटिंग) शेअरहोल्डर्सना एजीएम दरम्यान रिमोट इव्होटिंग सुविधा किंवा ई-व्होटिंग वापरून कोणत्याही ठरावावर त्यांचे मतदान करण्याचा पर्याय आहे. डीमटेरियलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्ससाठी आणि ज्या शेअरहोल्डर्सनी त्यांचे ई-मेल पत्ते ांदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई–व्होटिंग/ई–व्होटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेमध तपशीलवार दिली जाईल. तपशील कंपनीच्या वेबसाइट <u>www.uvdhl.com</u> वर देखील उपलब्ध करून दिला जाईल.

. कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तक **शनिवार, २० सप्टेंबर, २०२५ ते शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५** पर्यंत बंद राहील. या फॉर्मच्या प्रवेशात काही शंका/अडचणी असल्यास भागधारक <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> वर लिहू शकतात.

भागधारकांनी हे लक्षात ठेवावे की संचालक मंडळाने **शुक्रवार, २३ मे, २०२५** रोजी झालेल्या सभेत, ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १०% म्हणजेच रु.०.५०/– पैसे प्रति इक्रिटी शेअर अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती, जो या पढील वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन असेल. अंतिम लाभांश, जर भागधारकांनी मंजूर केला तर, ज्या शेअरधारकांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये रेकॉर्ड तारखेला म्हणजेच **शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५** रोजी दिसतील त्यांना दिला जाईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास अंतिम लाभांश देण्याची पद्धत: ज्या शेअरहोल्डर्सनी कंपनीच्या आरटीए/डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना अंतिम लाभांश विविध ऑनलाइन ट्रान्सफर पद्धतींद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. ज्या शेअरहोल्डर्सनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्यासाठी, लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील. लाभांश मिळण्यास विलंब टाळण्यासाठी आणि पेआउट तारखेला थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी, शेअरहोल्डर्सना त्यांचे बँक तपशील (उदा. बँकेचे नाव आणि शाखा. बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएस कोड आणि खात्याचे स्वरूप) अपडेट करण्याची विनंती केली जाते. शेअरहोल्डरच्या नावासह रद्द केलेल्या चेकची प्रत कंपनी/आरटीएला त्यांच्या ईमेल आयडीवर <u>uvdh129@gmail.com</u> वर किंवा rnt.helpdesk@in.mpms.mufg.com वर पाठवा. भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत त्यांच्या डिपॉझिटरी

### वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास लाभांशावरील कर:

शेअरहोल्डर्सना माहिती असेल की, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित आयकर कायदा, १९६१ नुसार, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीने दिलेले किंवा वितरित केलेले लाभांश कंपनीच्या ् भागधारकांच्या हातात करपात्र असतील आणि कंपनीला आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राह्न, लाभांशातून निर्धारित दराने स्रोतावर कर (टीडीएस) वजा करणे आवश्यक असेल. शेअरहोल्डरच्या निवासी स्थितीवर आणि त्यांनी सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबून टीडीएस दर बदलू शकेल. त्यानुसार, येथे स्पष्ट केल्याप्रमाणे टीडीएस वजा केल्यानंतर अंतिम लाभांश दिला जाईल, शेअरहोल्डर्सना आयकर कायदा, १८६१ च्या तरतुर्दीनुसार कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते. लागू कर दरांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले तपशीलवार कर दर आणि कागदपत्रे एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहेत. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत शेअरहोल्डर्स <u>uvdh129@gmail.com</u> वर किंवा <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> वर लिहू

सेबीने त्यांच्या परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/ सीआयआर/२०२५/९७ दिनांक सेबीने २ जुलै २०२५ रोजीद्वारे १ एप्रिल, २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपुर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे नाकारलेल्या, परत केलेल्या भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष विंडो उघडण्याची परवानगी दिली आहे. ट्रान्सफर डीडच्या पुर्नलॉजमेंटसाठी ही विशेष विंडो फक्त अशा गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे हस्तांतरण डीड १ एप्रिल, २०१९ रोजीच्या पूर्वी भौतिक शेअर्सच्या हस्तांतरणासाठी दाखल केले गेले होते आणि कागदपत्रांमध्ये कमतरता असल्यामुळे नाकारले/परत केले गेले होते. ज्या गुंतवणूकदारांनी ३१ मार्च, २०२१ ची पूर्वीची अंतिम मुदत चुकवली आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. ज्या शेअरधारकांना संधी मिळवायची आहे त्यांना उपस्थित केलेल्या कमतरता द्र केल्यानंतर मूळ हस्तांतरण कागदपत्रे कंपनीच्या निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. एमयूएफजी इनटाइम **इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांना सादर करण्याची विनंती केली जाते की, कृपया लक्षात ठेवा की री-लॉज केलेले शेअर्स फक्त डीमटेरियलाइज्ड स्वरूपात जारी केले जातील.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/

जगमीत सिंग सभरवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:00२७०६०७

ठिकाण: मुंबई दिनांक: २ सप्टेंबर, २०२५